

शासकीय आश्रमशाळा उस्मानाबाद येथे विशेष
बाब म्हणून पारधी जमातीसाठी इ. १ली ते ७वी
च्या वर्गाना मान्यता देणेबाबत.....

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक : शाआशा-२००५/प्र.क्र.१३९/का.१३
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
दिनांक : ११ जुलै, २००६

- वाचा : १) शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र. शाआशा-१०००/प्र.क्र.२०/ का.१३,
दिनांक ६ मे, २०००.
२) शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग क्र. शाआशा-१६०१/प्र.क्र.७८/का.१३,
दिनांक १ ऑक्टोबर, २००२
३) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांचे पत्र क्र. शाआशा-२००३/प्र.क्र.३७/ का.६(३),
दिनांक ६ जानेवारी, २००३

शासन निर्णय : शासन निर्णय क्र. शाआशा-१०००/प्र.क्र.२०/का.१३, दिनांक ६ मे, २००० अन्वये
गोगवे, ता. जावळी, जि. सातारा येथील प्राथमिक आश्रमशाळा (इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी)
उस्मानाबाद येथे अनुसूचित जमातीसाठी (विशेषत: पारधी) स्थलांतरीत करण्यात आलेली होती.

तथापि शासन निर्णय क्र. शाआशा-१६०१/प्र.क्र.७८/का.१३, दिनांक १ ऑक्टोबर, २००२
अन्वये "उस्मानाबाद" जि. उस्मानाबाद येथे प्राथमिक शासकीय आश्रमशाळा मंजूर करण्यात आली.
त्यामुळे उस्मानाबाद येथे दि. ६ मे, २००० च्या शासन निर्णयान्वये स्थलांतरीत करण्यात आलेली
शासकीय प्राथमिक आश्रमशाळा (इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी) पुन: गोगवे, ता. जावळी जि. सातारा
येथे पूर्ववत पुनर्स्थापित (Restore) करण्यात आली आहे.

उस्मानाबाद येथील आश्रमशाळा (इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी) गोगवे, ता. जावळी, जि.
सातारा येथे पूर्ववत पुनर्स्थापित झाली. सदर शाळेत. सन २०००-२००१ पासून इ. १ ली ते ७ वी
पर्यंतचे वर्ग सुरु असल्याने नविन शाळेत इ.१ ली व इ.२ री च्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक व्यवस्था होऊ
शकेल. मात्र इ.३ री ते इ.७ वी च्या मुलांची शैक्षणिक व्यवस्था इतरत्र होऊ शकत नाही. असे
विद्यार्थी मोठ्या संख्येने व विशेषत: पारधी जमातीचे आहेत. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ
नये म्हणून शासकीय आश्रमशाळा, उस्मानाबाद येथे सन २००२-२००३ पासून इ. १ ली ते ७ वी
पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास विशेष बाब म्हणून मंजूरी देण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा
संगणक सांकेतांक २००६०७१११४४७२४००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

(वि. पु. काळे)
कार्यालय अधिकारी

प्रति,
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे
अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद
प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, घोडेगांव, ता. आंबेगांव जि. पुणे
जिल्हा कोषागार अधिकारी, उस्मानाबाद, सातारा
महालेखापाल (लेखा) महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर
महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र-१/२, मुंबई / नागपूर
जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सातारा, उस्मानाबाद
व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवाई विकास महामंडळ, जुन्नर / यवतमाळ
खाजगी सांचेव, मा. मंत्री / मा. राज्यमंत्री, आदिवासी विकास, मंत्रालय, मुंबई.
निवड नस्ती का.१३.